RAJSHREE POLYPACK LIMITED

Regd Office: Lodha Supremus Unit No 503-504, 5th Floor, Road No. 22, Kishan Nagar, Near New Passport Office, Wagle Estate Thane West - 400604. Corporate Office: Lodha Supremus Unit No.502, 5th Floor, Road No. 22, Kishan Naga Near New Passport Office, Wagle Estate Thane West - 400604. (W) – 400 604. Tel: +91 22 2581 8200

CIN: L25209MH2011PLC223089 Website: www

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & NINE MONTHS ENDED 31st DECEMBER, 2021

						(,	ant No. III Lakiioj
			Quarter Ended	l	Nine Mor	nth Ended	Year Ended
SI NO.	Particulars	31-12-2021	31-12-2020	31-12-2021	31-12-2021	31-12-2020	31-12-2021
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total Income from Operations	4,826.54	5,063.95	3,130.38	14,799.22	8,268.11	13,017.94
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	333.90	303.16	290.44	987.69	738.28	1,204.48
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	333.90	303.16	290.44	987.69	738.28	1,204.48
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	250.12	225.75	238.44	737.67	549.64	878.63
5	Total Comprehensive Income for the period	247.81	225.32	230.88	734.68	555.64	886.27
6	Equity Share Capital	1,123.40	1,123.40	1,123.40	1,123.40	1,123.40	1,123.40
7	Other Equity (Excluding Revaluation Reserve)	-	-	-	-	-	9,722.14
8	Earning Per Share :						
	Basic and Diluted	2.21	2.01	2.06	6.54	4.95	7.89
otes:							

- The above results for the quarter and nine month s ended 31st December, 2021 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at the meeting held on 14th February, 2022. The Statutory Auditors of the Company have carried out Limited Review of the aforesaid results.
- The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listin Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on the websites of the Stoc Exchanges i.e. www.nseindia.com and on the Company's website www.raishreepolypack.com

For and on behalf of the Board of Director

Februray 14,2022

Chairman & Managing Directo

PHILLIPS CARBON BLACK LIMITED

PCBL LIMITED

(Formerly known as Phillips Carbon Black Limited) CIN: L23109WB1960PLC024602 Read, Office: 31, Netaji Subhas Road, Kolkata - 700001 Tele: +91 33 6625 1443, Fax: +91 33 22306844 / 22436681 Corporate Office: RPSG House, 2/4 Judges Court Road, 4th Floor Kolkata - 700027 Tele: +91 33 4087 0500/0600 E-mail: pcbl@rpsg.in, Web: www.pcblltd.com

NOTICE OF POSTAL BALLOT

- Notice is hereby given to the Shareholders of PCBL LIMITED (the 'Company'), pursuant to the provisions of Section 108 and Section 110 of the Companies Act, 2013 (the 'Act') read with Rule 20 and Rule 22 of Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time ('Management Rules') read with the Circular No. 14/2020 dated April 8, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020, Circular No. 22/2020 dated June 15, 2020, Circular No. 33/2020 dated September 28, 2020, Circular No. 39/2020 dated December 31, 2020. Circular No. 10/2021 dated June 23, 2021 and Circular No. 20/2021 dated December 8, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') (hereinafter collectively referred to as 'MCA Circulars') and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time ('SEBI Listing Regulations') and other applicable provisions of the Act, rules, circulars and notifications issued thereunder (including any statutory modifications or re-enactment thereof for the time being in force and as amended from time to time), that the following Special Resolutions are proposed for consideration by the Shareholders of the Company for passing by means of Postal Ballot by way of voting through electronic means ('remote e-voting') for a.) Sub-Division of 1 Equity Share of the Face Value of Rs. 2/- per share to 2 Equity Shares of Face Value of Re. 1/- per share, b.) Alteration of the Capital Clause in the Memorandum of Association and c.) Alteration of the Capital Clause of the Articles of
- The Notice of the Postal Ballot has been sent only through electronic mode on 15th February, 2022 to all those Members, whose email addresses are registered with the Company or with the Company's Registrar and Share Transfer Agent, namely, Link Intime India Private Limited ("RTA") or with their respective Depository Participants ("Depository"), as on the close of business hours of Friday, 11th February, 2022 (the "Cut-off date"), in ccordance with the MCA Circulars and the SEBI Circulars. The requirement of sending physical copies of the Notice of Postal Ballot to the Members have been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circulars.
- In compliance with MCA Circulars, the Company has provided only the remote e-voting facility to its Members, to enable them to cast their votes electronically instead of submitting the physical Postal Ballot Form. The communication of the assent or dissent of the Members would take place only through the remote e-voting system. For this purpose, the Company has entered into an agreement with National Securities Depository Limited ("NSDL") for facilitating remote e-voting to enable the Members to cast their votes electronically only.
- The detailed procedure and instructions for remote e-voting are enumerated in the Postal Ballot Notice. The remote e-Voting period shall commence on Wednesday, 16th February, 2022 at 9:00 A.M. (IST) and shall end on Thursday, 17th March, 2022 at 5:00 P.M (IST). During this period, Members of the Company whose names appeared in the Register of Members / List of Beneficial Owners and holding shares in the physical or dematerialized form, as on the cut-off date of Friday, 11th February, 2022, may cast their votes electronically, as set out in the Notice of the Postal Ballot through remote e-Voting of NSDL. The voting rights of shareholders shall be in proportion to their share in the paid-up equity share capital of the Company s on the cut-off date. The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by a Shareholder, the Shareholder shall not be allowed to change it subsequently. A person who is not a Shareholder as on the cut-off date should treat this Notice for information purpose only. In case of joint holders, only such joint holder who is higher in the order of names will be entitled to do e-voting on the Resolutions included in the Postal Ballot Notice
- In line with the MCA Circulars and SEBI Circulars, the Notice of the Postal Ballot of the Company has been uploaded on the website of the Company at www.pcblltd.com. The Notice of the Postal Ballot of the Company can also be accessed from the websites of the Stock Exchanges, namely National Stock Exchange (NSE) at www.nseindia.com and BSE Limited (BSE) at www.bseindia.com respectively and is also available on the website of NSDL (Agency for providing the Remote e-Voting facility) at
- Shareholders holding shares in physical form, are requested to send a scanned copy of the signed request letter mentioning the Folio Number Name of shareholder, complete address, mobile number, email address to be registered along with scanned self-attested copy of the PAN and any document (such as Driving License, Passport, Bank Statement, AADHAR) supporting the registered address of the Shareholder, by email to the Registrar and Share Transfer Agent (RTA)'s email address at kolkata@linkintime.co.in . Shareholders holding shares in demat form are requested to update their email address through their respective Depository Participant(s). After successful registration of the e-mail address a copy of the Postal Ballot Notice along with the remote e-voting user ID and password will be sent to registered e-mail address, upon reques received from the Shareholders
- Mr. Anjan Kumar Roy, Practicing Company Secretary (Membership No FCS 5684, CP No.: 4557) has been appointed as the Scrutinizer for conducting this Postal Ballot process through remote e-voting, in a fair and transparent manner. The Results of the Postal Ballot along with the Scrutinizer's Report shall be announced within 2 working days of the conclusion of Postal Ballot process through remote e-voting and will also be simultaneously displayed at the Registered Office of the Company at 31, N.S. Road, Kolkata - 700001. The results will also be uploaded on the website of the Company at www.pcblltd.com , National Stock Exchange of India Limited ('NSE'), BSE Limited ('BSE') (hereinafter collectively referred to as 'Stock Exchanges') where the Equity Shares of the Company are listed as well as on the website of NSDL
- In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 224 430 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL, Trade World, "A" Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Lower Parel, Mumbai - 400013 through Emai at evoting@nsdl.co.in.

The afore-mentioned information is being issued for the information and benefit of all the Members of the Company and is in compliance with the MCA Circulars

and the SEBI Circulars. Place: Kolkata

Date: 15.02.2022

For PCBL Limited Company Secretary

MOUNT HOUSING AND INFRASTRUCTURE LIMITED CIN: L45201TZ1995PLC006511 Read, Office: 122 I. Silver Rock Apartment, 2nd Floor, Venkatasamy Road West, R.S.Puram, Coimbatore-641002 Fel: +91 422 4973111, E- mail: mount@mounthousing.com, Website: www.mounthousing.com

Earnings per share (of Rs.10/- each)

2. Diluted:

Extract of Chrostics Introduction of the Contract English Education, Edit									
				(Rs. in Lakhs)					
SI. No.	Particulars	Quarter ended 31.12.2021	Year ended 31.03.2021						
		Unau	dited	Audited					
1.	Total Income	2.49	4.47	149.69					
2.	Net Profit / (Loss) before tax	(32.86)	(110.17)	72.98					
3.	Net Profit / (Loss) after tax	(32.42)	(108.83)	70.80					
4.	Total Comprehensive Income	(32.42)	(108.83)	70.80					
5	Paid up Equity Share Capital	302.87	302.87	302.87					

(0.11)Note: The above is an extract of the detailed format of Half yearly and Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the websites of the Stock Exchange www.bseindia.com and the Company www.mounthousing.com

(0.36)

2.34

For Mount Housing and Infrastructure Limited Ramesh Chand Bafna Managing Director (DIN:02483312) 15.02.2022

Huhtamaki India Ltd.

(Formerly Huhtamaki PPL Limited) CIN No. L21011MH1950FLC145537 Regd. Office: 12A-06 B-Wing, 13th Floor, Parinee Crescenzo, C-38/39 G-Block Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai-400 051 Tel No.: + 91 (22)6174 0400, Fax No.: +91 (22) 61740401 Email: investor.communication@huhtamaki.com. Website: www.flexible.huhtamaki.in

NOTICE

Sub: Transfer of Unpaid Dividend & Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF)

This Notice is published pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, (the Rules). The said Rules, inter alia, contain provisions for transfer of all shares to IEPF in respect of which dividend has not been paid or claimed by shareholders for seven consecutive years

In adherence to the requirements set out in the said Rules. the Company has sent individual notices to the concerned shareholders, whose dividend & shares are liable to be ransferred to IEPF Authority, to their latest available addresses

The Company has displayed full details of such shareholders & shares on its website https://www.huhtamaki.com/ globalassets/flexible-packaging/india/investors-india/newsannouncements/2022/statement-of-shares-due-for-transferto-iepf-in-fy-2022.pdf to verify the details of Unencashed dividends & shares liable to be transferred to IEPF.

In this connection, please note that in case such shareholders do not claim the dividends for the aforesaid period and;

- a) Holds shares in physical form: The Company would be issuing new share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for this purpose. Upon such issue, the original share certificate(s) will stand automatically cancelled and hence cannot be traded.
- Holds shares in electronic form: His/Her demat account will be debited for shares liable for transfer to IEPF Authority by way of Corporate Action and the shares will be credited to the demat account of IEPF Authority.

The unclaimed dividends and shares transferred to the demat account of IEPF Authority, including all benefits accruing on shares, if any, can be claimed back by the shareholders from IEPF authority after following the due process prescribed under the said Rules. The procedure for claiming the shares and dividend is stated on the website: www.iepf.gov.in. &

no claim shall lie against the Company in this regard. In case the Company does not receive any communication from the concerned shareholders on or before Tuesday, 26th May 2022, the Company shall comply with the requirements of the Rules and transfer such shares to the IEPF Demat Account by the due date as per the procedure set out in the

Shareholders holding shares in physical form are requested to send the Request Form duly filled & signed and Investor Service Request Form ISR - 1, Form ISR - 2 and Form No. SH 13 (Nomination Form) duly filled as per the instructions stated therein alongwith the supporting documents including original cancelled cheque stating your name as the Account holder to TSR Darashaw Consultants Private Limited (TCPL), the Registrar and Transfer Agent of the Company, on or before Tuesday, 26th May, 2022. As per SEBI circular dated November 3. 2021 and December 14, 2021 outstanding payments will be credited directly to the bank account if the folio is KYC Compliant. The Investor Request Forms are available at the website of our RTA at : website https://www.tcplindia.co.in → Investor Services → Downloads → Forms → for KYC. Payment will be made to shareholders holding shares in physical form if the folio is KYC

For any queries on the above, shareholders may contact the Company's Registrar and Transfer Agent, M/s TSR Darashaw Consultants Private Limited at Tel: +91-22-66178541 e-mail:

Mumbai, 15th February, 2022

Huhtamaki India Ltd. D V Iver Company Secretary

Embassy advises Indians to leave Ukraine temporarily

New Delhi, 15 February

ndia on Tuesday advised its citizens in Ukraine to temporarily leave that country tension escalating between Moscow and the NATO countries over Russia's increasing military build-up close to the Ukrainian border.

In an advisory, the Indian embassy in Kyiv asked Indian nationals to avoid all non-essential travel to and within Ukraine.

"In view of the uncertainties

of the current situation in Ukraine, Indian nationals in Ukraine, particularly students whose stay is not essential, may consider leaving temporarily," it said.

"Indian nationals are also advised to avoid all non-essential travel to and within Ukraine," the embassy said.

The number of Indians residing in



Ukrainian servicemen survey the impact area of a rocket that landed close to their positions on a front line outside Popasna, Luhansk region, eastern Ukraine on Monday

know. According to an official document in 2020. Ukraine had a small but vibrant Indian community and there were about 18,000 Indian students studying in that country. The data is likely to vary in view of the pandemic.

In the advisory, the Indian embassy in Ukraine at present is not immediately Ukraine also asked Indian nationals to status to enable the mission to reach out to them when required.

It said the mission continues to function normally to provide all services to Indian nationals

The US and its Western allies have been severely critical of Russia over its continuing buildup of forces near the Ukraine border.

The US has already sent extra troops to Europe to support its allies in the backdrop of fears of a Russian invasion of Ukraine.

Russia has positioned around 100,000 troops near its border with Ukraine besides sending warships into the Black Sea for naval exercises, triggering concerns among the NATO countries about a potential Russian invasion of Ukraine.

Russia has been denying that it plans to invade Ukraine.

Hijab row: Karnataka set to crack down on outfits disturbing peace

PRESS TRUST OF INDIA New Delhi, 15 February

A day ahead of reopening of pre-university colleges in Karnataka, which were shut due to protests over wearing of Hijab inside classrooms, state Home Minister Araga Jnanendra said authorities have been directed to identify and initiate legal action against religious organisations attempting to break the society and corrupt students.

"Some religious organisations are using students to try to divide the society.. Instructions have been given to identify them and initiate appropriate legal action against them," the minister said in a statement.

He claimed that not all but a few students were insisting that they be allowed to go to the school wearing Hijab.

"In my view it is not their (students) natural view. We all must respect the interim order of the Karnataka High Court and act accordingly," Jnanendra said.

The high court in its interim order relating to the expressed concern over "con-Hijah issue has restrained students from attending classes wearing headscarves or saf-



Students arrive to attend a school in Bengaluru that reopened after Karnataka HC interim order restrained students from wearing religious symbols inside the classroom

fron scarves.

safety measures have been taken to ensure peace and order in the state so that students attend classes without any hindrance.

He requested the students to engage in their academic activities without any fear.

Meanwhile, Congress legislator and its deputy leader in the Assembly, U T Khader, during the zero hour, fusion and interpretation" of

The MLA, citing the Jnanendra also noted that interim order, said, "when the court order is regarding the colleges, it is being implemented at schools, even at the primary school level, so a confusion has been created." He also said that, while the order is regarding students' dress code, it is being wrongly interpreted and even teachers and staff are not being permitted to wear headscarfs, creating a

confusion. The state government responded that it was comthe court order, during its mitted to implementing the implementation on ground. high court's interim order.

Ex-law minister Ashwani Kumar quits Congress

Former Law Minister Ashwani Kumar on Tuesday resigned from the Congress, ending his 46-year-long association with the party.

"Having given my thoughtful consideration to the matter, I have concluded that in the present circumstances and consistent with my dignity, I can best subserve larger national causes outside the party fold, Kumar said in his resignation letter sent to Congress President Sonia Gandhi.

"I am accordingly quitting the party after a long association of 46 years and hope to proactively pursue public causes inspired by the idea of transformative leadership, based on the dignitarian promise of a liberal democracy envisioned by our freedom fighters," the former Raiva Sabha MP said. A number of party

leaders have quit the Congress in the recent past. These include Jyotiraditya Scindia, Jitin Prasada, Sushmita Dev and Louisinho Faleiro, the most recent being that of another former union minister RPN Singh.

Rural UP sees over 7% inflation in Jan

Close to 6% in state's urban areas; Punjab, Manipur have lower inflation rates

New Delhi, 15 February

Parts of Uttar Pradesh, the whole of Manipur and Punjab are vet to go to the polls. Among these states, while UP had a higher retail price inflation rate than the national average in January, the two other states witnessed lower rates.

In UP, rural areas saw much higher inflation rates than the national rate for such areas. Villages of UP recorded an inflation rate of 7.23 per cent, against the national level of 6.12 per cent. However, urban areas in the state recorded a rate of 5.84 per cent, slightly lower than the national average of 5.91 per cent, showed official data released on Monday.

Overall, the inflation rate in UP was 6.71 per cent, against 6.01 per cent at the all-India level in January. On the other hand, Manipur and Punjab had much lower inflation rates than the national average.

In Punjab, the overall inflation rate was 4.09 per cent, broken up into 4.47 per cent in rural and 3.52 per cent in urban areas. Manipur had just 0.84 per cent inflation in January.

If all states are taken into consideration, three states – Haryana, West Bengal and Telangana - had higher inflation rates than UP in January. Haryana witnessed a 7.23 per cent rate of price rise, West Bengal 7.11 per cent, and Telangana 6.72 per cent.


These three states are run by three different parties — the Bharatiya Janata Party, the Trinamool Congress, and the Telangana Rashtra Samithi. This shows that high inflation may be due to statespecific issues.

Generally, people are bothered about price movement of items in the immediate past, but if we consider a longer period, the picture on inflation changes a lot. For instance, the inflation rate was not low in Manipur in March 2021. It stood at 5.5 per cent, against the all-India level of 5.52 per cent.

Similarly, UP had quite a low inflation rate in January 2021 at 2.06 per cent, almost half the 4.06 per cent at the all-India level. Punjab had an inflation rate of 6.28

per cent in June 2021, which was a tad





higher than the national average of 6.26 per cent. In the next four months. Puniab saw an inflation rate that was much higher than the all-India level (see chart).

The question that arises when noneconomic issues such as the Hijab controversy, which emanated in Karnataka that is not poll-bound, divided the polity in the poll-bound states such as Uttar Pradesh, does inflation play any part in deciding the verdict?

No, says Madan Sabnavis, chief economist of the Bank of Baroda.

"State elections have shown in the past that macroeconomic factors may not really matter and there would be other issues which influence the voting patterns. Therefore, religion and caste play a more important role. Something like inflation, which is generalised, may not matter at the time of voting," he

Sabnavis said prices of individual commodities like onions have admittedly brought down governments in the 1970s and '90s, but that is commodity specific.

For instance, skyrocketing onion prices drove the Congress to power in the Delhi Assembly elections in 1998, ousting the BJP government.

He said people identify with local issues more like any new social facility or scheme that involves largesse of the state, which works better.

"That's why several states follow policies like free cycles, sewing machines, heavily subsidised meals, which click


SP promises 1 kg 'ghee', free ration to poor for 5 years Addressing an election rally in Rae Bareli,

Samajwadi Party chief Akhilesh Yadav on Tuesday promised 1 kg of 'ghee' to the poor along with free ration for five years if his party came to power in Uttar Pradesh, while claiming that the Bharatiya Janata Party (BJP) government was set to discontinue its own free-ration scheme. "The poor, who are availing their rations, will get it till the elections. It will not be available after the elections. Earlier it was to be given till November but when the UP elections were announced, they said they would get it till March," Yadav said.

with the voters," Sabnavis pointed out.

For instance, among two main parties in UP, BJP promised free electricity to farmers for irrigation, while Samajwadi Party assured electorate of two LPG cylinders every year to below poverty line (BPL) families, one litre of petrol to all two-wheeler owners, three litres of petrol and six kg of CNG per month to auto-rickshaw drivers.

While Manipur will go to polls on February 28 and March 5, Punjab is scheduled to vote on February 20. UP has already seen voting for two phases on February 10 and 14. The next five phases are spread from February 20 and March 7. The results will be declared on March 10.



<u>जाहिर नोटीस</u>

सर्व जनतेस या जाहिर नोटीशीद्वारे सुचित करण्यात येते की, माझे आशिल श्रीम. अल्पना अभय पवार यांची खालील परिशिष्टामध्ये वर्णन केलेली बंगला मिळकत ही आम्ही सौ. अक्षता तेजस आंबेरकर यांना कायमस्वरूपी विकणार आहेत. सदर सदनिका ही प्रथम माझे अशिल अल्पना अभय पवार व त्यांचे पती कै. अभय मधुकर पवार यांचे मालकीची होती. त्यांचे पतीचे दि ०३/०९/२०१९ रोजी निधन झाले असुन सदर सदनिका हि आता त्यांचे मालकीची आहे. त्यांचे पती नंतर सदर मिळकतीचे त्या स्वतः व त्यांची दोन मुले असे तिघेच कायदेशिर वारस आहोत अशा मिळकती संदर्भात कोणाही व्यक्ती संस्था, कंपनी यांचे हक्क, अधिकार, गहाण, दान, बोजा, तारण, बिक्षस साठेकरार, खरेदीखत, कुलमुखत्यार या अगर इतर स्वरूपात हक्क व अधिकार असतील तर त्या व्यक्ती, संस्था, कंपनी यांनी आपल्या हरकती खालील नमुद पत्त्यावर योग्य त्या कागदोपत्री पुराव्यासह सदर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसांच्या आत आणुन नोंदवाव्यात. मुदतीमध्ये कोणाचीही हरकत न आल्यास माझे अशिल सदर जमिन मिळकती च्या मालकांबरोबर खरेदीखताचा व्यवहार करतील. मुदतबाहय हरकती विचारात घेतल्या जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मौजे शिरगाव, ता. अंबरनाथ, जि. ठाणे येथिल सर्वे क्र. १२७ हिस्सा नं. ३(२)क या वरिल ५६२६ चौ. मी. या वरिल कुल ब्रिज, ट्वीन बंगला क्र. बी ६ फेज क्र. आय, क्षेत्र १२९१ चौ. फुट /

का. पत्ता:- बंधुप्रेमचाळ शॉप नं. ३, शिवसेना शाखेजवळ, सौ. सुजाता किशोर म्हात्रे मोहनानंद नगर, मांजर्ली रोड, बदलापूर (प). ९०२८३९९२७२/९०२८३९९२७३

सदभावना एस. आर. ए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित. घाटकोपर अंधेरी लिंक रोड व रेल्वे लाईन् झोपडपट्टी जवळ नित्यानंद नगर, घाटकोपर (पश्चिम) मुंबई -४०००८६

या संस्थेचे सभासद असलेल्या या संस्थेच्या इमारतीत सदनिका धारण करणाऱ्या खालील सभासदांचे निधन झारं

मयत सभासदाचे नाव	मृत्युची तारीख	रूम नं	वारसाशी नाते	वारसाचे नांव			
श्री. मालू पोपट खावडिया	03.04.7088	१/३१0	मुलगा	श्री. जगदीश मालू खावडिया			
श्रीमती. रहिमाबेगम अन्वर बेग	03.04.3083	२/७0८	मुलगा	श्री. अफजल अन्वर बेग			
यांनी संस्थेकडे वारस नोंदणीबाबत अर्ज दाखल केला असून संस्था या जाहिरातीद्वारे संस्थेच्या भांडवलं /							
मालमत्तेत असलेले मयत सभासदा	चे भाग व हितसंबं	धि हस्तातरी	त करण्य	।संबधी मयत सभासदांचे वारसदार			
किंवा अन्य मागणीदार /हरकदार	यांच्या कडून मागप	गी /हरकत ग	मागविण्य	ात येत आहे. ही नोटीस प्रसिद्ध			
झाल्याच्या दिनांका पासून ७ दिवस	गत त्यांनी आपल्य	ा मागण्याच्य	या वा हर	कतीचया पुष्टयार्थ आवश्यक त्या			
कागदपत्रच्या प्रती व अन्य पुरावे र	नादर करावेत. जर	वर नमूद वे	लेल्या मु	दतीत कोणाही व्यक्ती कडून हक्क			
मागण्या किंवा हरकती सादर झाल	या नाही, तर मयत	सभासदांचे	संस्थेच्या	भांडवलतील /मालमत्तेतील भाग			

ठिकाण - घाटकोपर (पश्चिम) मुंबई -८६ सद्भावना एस. आर. ए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित दिनांक - १६ . ०२ . २०२२ यांच्या करिता आणि वतीने - (सचिव

a हितसवंध यांच्या हस्तातरणाबाबत संस्थेच्या उपनिधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपनिधीची

एक प्रत मागणीदारस /हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे सकाळी. ११ ते १

पर्यंत नोटीस दिलेच्या तारखेपासून नोटीसची मुद्दत सपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील.

इस्ट वेस्ट होल्डींग्ज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ६२, आदर्श इंडस्ट्रीयल इस्टेट, सहार चकाला रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९९.

ı	साजायर्ग-र्वाठ४५५७४५५८५मार्वितार ५८४५५, ३-मल. IIII ७ (८८ ४ मा. III. प्रथमा ३८. ४ ४ ४ ८ ८ मा. III
	३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता एकत्रित अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल
ı	(

		संपलेली तिमाही		संपलेले '	९ महिने	संपलेले वर्ष
तपशील	३१.१२.२०२१ अलेखापरिक्षित	३०.०९.२०२१ अलेखापरिक्षित	३१.१२.२०२० अलेखापरिक्षित	३१.१२.२०२१ अलेखापरिक्षित	३१.१२.२०२० अलेखापरिक्षित	३१.०३.२०२१ लेखापरिक्षात
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	4८७५.४१	409८.२०	४२१५.१८	१६८२९.०४	90330.49	9६२9६.५९
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवा- दात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व#) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवा-	906.03	२१२.४0	(86.98)	(२७८.३३)	(२६०.८६)	42.99
दात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवा–	90८.0३	२१२.४०	(४८.१४)	(२७८.३३)	(२६०.८६)	42.99
क्सान्तर कालावधाकारता ।नव्यक नमा/(ताटा)(अपया- दात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधी करिता सर्वकष नफा/(तोटा) आणि इत्तर सर्वकष	७४.२२	940.09	(३८.४२)	9८८.९९	(२१६.0६)	(92.६८)
कारता संवकष नफा/(ताटा) आण इतर संवकष उत्पन्न (करानंतर)) भरणा केलेले समभाग भांडवल राखीव (पूर्नमुल्यांकित राखीव वगळून) मागील	(६.६६)	६९. 9९	(98८.00)	(५३.८२)	(२२३.२८)	(१०७.४६) २१९१.२४
लेखावर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/–प्रत्येकी)						8368.85
(खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)	-	-	-	-	-	_
१. मूळ २. सौमिकृत	0.00	0.98 0.98	(0.08)	0.90	(0.20) (0.20)	(0.09)
टेप: १) नियम ४७(१)(ब) नुसार एकमेव वित्तीय निष्कर्षावरं			()		(=	(2-2-1)
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१९६.३८	२२७.६५	49.39	£00.9C	२०९.०२	£89.33
करपूर्व कालावधीकरता निव्वळ नफा/(तोटा)	(८.७८)	(५.८६)	(६.२६)	(२९.०८)	(८.१२)	38.08
करनंतर कालावधीकरता निव्वळ नफा/(तोटा)	(८.७८)	(५.८६)	(६.२६)	(२९.०८)	(८.१२)	२५.99

 कंपनी एकमेव निष्कर्षयोग्य प्रमुख व्यवसाय विभाग अर्थात फ्राईड सर्विसेसमध्ये इंडएएस १०८ नुसार कार्यरत आहे. ४) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेम्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ डिसेंबर

२०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.ewhl.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

श्रीप्लास्टीक्स

२०२, चार्टर्ड हाऊस, डॉ.सी.एच. स्ट्रीट, मंबई-४००००२

श्री. चंद्रशेखर करुंदीया हे चंद्रशेखर करुंदीया

एचयएफचे कर्ता होते जे श्री प्लास्टीक्स या भागीदारी

संस्थेचे भागीदारसुद्धा होते. श्री. करुंदीया यांचे २८

मे, २०१४ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर श्रीमती पल्लवी दमानी या चंद्रशेखर करुंदीया एचयुएफच्या कर्त्या झाल्या. परंतु श्री प्लास्टीक्सच्या भागीटागंटारे योग्य वेली याबाबत आवश्यक

करारनामा निष्पादित करण्यात आला नाही. श्री प्लास्टीक्सचे विद्यमान भागीदार यांच्याकडून आता सदर करारनामा केला जाईल आणि दिनोंक १६ ऑक्टोबर, २०१७ रोजी श्री प्लास्टीक्समध्न चंद्रशेखा कर्रुटीया एचयएफ यांचे निवनीच्या तारखेपर्यंत श्री. करुंदीया यांच्या तारखेपासून भागीदारांचे नफा हिस्सा सरासरी आणि भांडवलार्चे स्थितीसुद्धा दर्शविली जाईल. जर कोणा व्यक्तीच्या हितास सदर करारनामा निष्पादनामळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरुप आणि ... विरोधाचे कारण नमुद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजिस्टर्ड पोस्टाने श्री प्लास्टीक्स यांच्यावर नमुद केलेल्या पत्त्यावर सदर सूचना प्रकाशनापासून

साधना नायट्रो केम लिमिटेड

(सीआयएन: एल२४११०एमएच१९७३पीएलसी०१६६९८) नोंदणीकृत कार्यालय: हिरा बाग, १ला मजला, कस्तुरबा चौक (सी.पी.टँक), मुंबई-४००००४. दूर.:०२२-६८६६३३००,

ई-मेल: sadhananitro@sncl.com, वेबसाईट: www.sncl.com

३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	एकमेव				
संपलेली	तिमाही	संपलेली	संपलेले वर्ष		
३१.१२.२१ (अलेखा- परिक्षित)	३१.१२.२० (अलेखा- परिक्षित)	३१.१२.२१ (अलेखा- परिक्षित)	३१.१२.२० (अलेखा- परिक्षित)	३१.०३.२१ (लेखा- परिक्षित)	
३१२७	२८३४	८६६०	६७०३	९४२९	
२१७	१४४	६१२	399	१२९५	
२१७	१४४	६१२	399	१२९५	
१५१	€0	XXX	२९८	१०२२	
१४१	Ę0	४४६	३१६	१०४३	
१९५६	१९५६	१९५६	१९५६	१९५६	
30.0	0.03	0.23	0.84	0.42	
<u>'</u>			(रु.लाखात)	
	३१.११.२१ (अलेखा- परिक्षित) ३१२७ २१७ १५१ १५१	(अलेखा- परिक्षित) परिक्षित) ३१२७ २८३४ २१७ १४४ २१७ १४४ १५१ ६० १४१ ६०	\$8.98.78 \$8.98.70 \$1.98.79.78 \$1.98.70 \$1.98.79.79 \$1.98.79.79 \$1.98.79.79 \$1.98.7	संपलेली तिमाही संपलेली नऊमाही \$१.१२.२१ \$१.१२.२० \$१.१२.२१ \$१.१२.२० (अलेखा- (अलेखा- पिक्षित) पिक्षित) पिक्षित) \$१.१४ १८४ ६१२ ३९२ \$१७ १४४ ६१२ ३९२ \$१५१ ६० ४४४ २९८ \$४४ ६० ४४६ ३१६ \$१९६ १९६६ १९६६ १९६६	

			एकत्रित		
	संपलेली	तिमाही	संपलेली	संपलेले वर्ष	
तपशील	३१.१२.२१ (अलेखा- परिक्षित)	३१.१२.२० (अलेखा- परिक्षित)	३१.१२.२१ (अलेखा- परिक्षित)	३१.१२.२० (अलेखा- परिक्षित)	३१.0३.२१ (लेखा- परिक्षित)
अविरत कार्यचलनातून एकूण उत्पन्न	३३५१	३१0	९५२६	६९८१	१०७९६
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	२२८	४२३	७२५	५४३	१८६६
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	२२८	४२३	७२५	५४३	१८६६
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१६३	३३९	५५८	४४९	१५९३
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न ((करानंतर) व कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	१५३	338	५६0	४६७	१६१४
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१/- प्रती)	१९५६	१९५६	१९५६	१९५६	१९५६
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)					
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रु.१/- प्रती) मूळ व सौमिकृत:	30.0	0.86	0.29	0.23	0.68

अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय व एकत्रित वित्तीय निष्कर्ष है लिस्टींग रेप्युलेशन्सचे नियम ३३ पुर्ततेसह भारतात सर्वसाधारणपणे स्विकृत इत लेखा योजना आणि कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ अन्वये विहित भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार तयार केले आहेत. ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोव करण्यात आले आणि १४ फेब्रवारी. २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

सेवी (लिस्टिंग ऑक्लिंगेसन ऑण्ड डिस्क्लेजर रिकायमेंट्स) रेयुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वयं कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकां मर्यादित पुनर्विलोकन केले आहे. लेखापरिक्षकांचा पुनर्विलोकन अहवाल वरील निष्कर्षावर कोणतेही निरीक्षण नोंद करीत नाही. वरील निष्कर्षात साधना नायट्रो केम लिमिटेड (पालक कंपनी) व त्यांच्या दोन पुर्णत: मालकीच्या उपकंपन्या अ. स्पिडीगो नेट प्रायव्हे

ितिमिटेड, इंडिया आणि व. अनुकेम बी.व्ही.वी.ए., बेल्जीयम यांच्या निष्कर्ष समाविष्ट आहेत. कंपनी मुख्यत: एका व्यवसायी विभागात अर्थात केमिकल उत्पादने, हेवी ऑगॅनिक केमिकल्स व परफॉर्मन्स केमिकल या मध्ये कार्यरत आहे कंपनी वायरलेस नेटवर्क उपकरणे व सेवा उत्पादनात कार्यरत आहे. तथापि सदर विभागातील महसूल, नफा व एकूण मालमत्ता ही एकत्रित

महसल. नफा व सर्व निष्कर्षयोग्य विभागावरील मालमत्ताचे एकत्रित १०% आहे जे इंडएएस १०८. कार्यचलीत विभागनसार आवश्यकतेप्रम कंपनीने महामारी असलेल्या कोविड-१९ पासून निष्कर्षाचे आवश्यक ते प्रभाव विचारात घेतले. तथापि कोविड-१९ चा प्रभाव अविरत प्रक्रियेव असल्याने आणि त्याचे स्वरुप व कालावधी यात अनिश्चितता असल्याने कंपनीने सदर वित्तीय अहवालाच्या मान्यता तारखेपर्यंत अंतर्गत व बाह्यस्त स्रोत विचारता घेऊन विविध वित्तीय अंदाजपत्रक निष्पन्न केले आणि मालमत्तेचे निष्पादन मुल्य, दायित्व व तरतुदीवरील कोणतार्ह

साहित्यीक प्रभाव दिलेला नाही. व्यवस्थापनाकडून कंपनीचे कार्यचलनावर त्यांचा प्रभाव आणि पुढील आर्थिक स्थितीमधील कोणतीर्ह पालक कंपनीने मांडवल राखीवद्वारे पूर्णपणे भरणा केलेले बोनस समभाग म्हणून पुस्तक बंद करण्याच्या तारखेला (अर्थात २१ जुलै, २०२१) समभागाचे पात्र भागधारकांना रु.१/– प्रत्येकीचे ५,५८,९०,८९४ समभागांचे वितरण व वाटप करण्यात आले. ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेली

तिमाही व नऊमाही कालावधी आणि ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेले वर्ष याकरिता उत्पन्न प्रतिभाग आकडे हे इंड-एएस ३३, उत्पन्न प्रतिभाग आवश्यकतेनुसार बोनस शेअर्सचे वाटपाचा प्रभाव म्हणून पुर्ननमुद केले आहेत. उपकंपनी मे. स्पिडीगो नेट प्रायव्हेट लिमिटेडचे राखीव प्रारंभी शिक्षक हे ३१ मार्च, २०२१ रोजी मान्य लेखा व्यवस्थापनानुसार एकत्रित होते जे तद्नुसार लेखापरिक्षित खाते तयार करण्यासाठी वेगळे करण्यात आले. तद्नुसार ३१ मार्च, २०२१ रोजी लेखापरिक्षित खाते व व्यवस्थापन मान्यता

खाते यादरम्यान फरक हा चालु कालावधी दरम्यान इतर समभागाचे मुल्य तजवीज दर्शविण्यासाठी रु.४,९४,९३८/- द्वारे स्पिडीगो नेट प्रायव्हेट लिमिटेडचे राखीवमध्ये कपात म्हणन करण्यात आले. दिनांक २ फेब्रुवारी, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत रु.१,००,००,००,१३७/ – सरासरी रकमेचे रु.१५३.३६ प्रती समवॉरंट/ समभाग (रु.१५२.३६ चे प्रिमीयमसह) वितरीत करण्यासाठी रु.१/ – प्रत्येकी दर्शनी मुल्याचे ६५,२०,६०६ समभागात रुपांतरीत प्राथमिक ततावरील (प्राथमिक वितरण) ६५,२०,६०६ शेअर वॉस्टस्चे वितरणास विचारात घेऊन मान्यता देण्यात आली जे आवश्यकते प्रमाणे वैधानिक/नियामक

मान्यतेवर तसेच कंपनीच्या भागधारकांद्वारे मान्यतेवर सेबी (भांडवल वितरण व अहवाल आवश्यकता) अधिनियम, २०१८ (सेबी आयसीडीआर रेग्युलेशन) आणि कंपनी कायदा २०१३ च्या लागू नियम व तरतुदीचे प्रकरण ५ नुसार आवश्यक आहे. मंडळाने सुद्धा वरील प्रकरणाच्या मान्यतेसाठी सदस्यांना टपाल मतदान सूचना वितरीत करण्यास मान्यता दिली आहे. . मागील कालावधीचे आकडे चालु कालावधीच्या वर्गिकरणाकरिता आवश्यक आहे तेथे पुर्ननमुद करण्यात आले. . सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायर्मेंट्स) रेखुलेशन २०१५ (निष्कर्ष) च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह साद

करण्यात आलेली. वैमासिक व नुरुमाही विनीय निष्कर्षाचे मविस्तर नमन्यातील उतारा आहे. वैमासिक व नुरुमाही विनीय निष्कर्षाचे मुप्र नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.sncl.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. मंडलाच्या आदेशान्वये व करिता

साधना नायट्रो केम लिमिटेडकरिता अभिषेक ए. झवेरी व्यवस्थापकीय संचालक व सीएफओ

डीआयएन: 00२७३०३०

दिनांक: १४ फेब्रुवारी, २०२२

स्वर्णसरिता ज्वेल्स इंडिया लिमिटेड

(पुर्वीची स्वर्णसरिता जेम्स लिमिटेड), सीआयएन: एल३६९११९एमएच१९९२पीएलसी०६८२८३ नोंदणीकृत कार्यालयः १०, १ला मजला, प्लॉट क्र.४०/४२, रुबी चेंबर्स, धानजी स्ट्रीट, झयेरी बाजार, मुंबादेवी, मांडवी, मुंबई-४००००३. दूर.क.:(०२२) ४३५९००००, फॅक्स:(०२२) ४३५९००१०, वेबसाईट:www.swarnsarita.com, ई-मेल:info@swarnsarita.com ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरीता एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

		एकमेव			ਰ				
तपशील	संपलेली तिमाही ३१.१२.२१ अलेखापरिक्षात	संपलेली नऊमाही ३१.१२.२१ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३१.१२.२० अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३१.१२.२१ अलेखापरिक्षित	संपलेली नऊमाही ३१.१२.२१ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३१.१२.२० अलेखापरिक्षित			
(8-1)									
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	২५७१२.०९	£ 8300.33	२४०१६.८६	२५७१२.०९	२६३५४.९८	२४०१६.८६			
(कर व विशेष साधारण बाबपुर्व)	380.८६	430. 99	338.08	३३६.६७	२७९.१८	२८९.८६			
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	200.04	020.51	220.00	224.40	403.10	405.04			
(विशेष साधारण बाबनंतर)	380.८६	८३०.९٩	338.08	३३६.६७	२७९.१८	२८९.८६			
करानंतर कालावधीकरिता ['] निव्वळ नफा/(तोटा)	` `	. , ,				1			
(विशेष साधारण बाबनंतर)	२६०.३१	६१९.७७	२४५.३४	२६२.३८	944.48	२०१.१६			
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न/(तोटा)						1			
(करानंतर कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) व						l			
इतर सर्वकृष् उत्पन्न (करानंतर))	२६०.३१	\$34.00	२४५.३४	२६२.३८	909.48	२०१.१६			
भरणा केलेले समभाग भांडवल									
(दर्शनी मूल्य रु. १०/– प्रतीभाग) राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात	२०८३.७६	30/3.08	२०८३.७६	२०८३.७६	२०८३.७६	२०८३.७६			
दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळुन)						1			
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व व नंतर)	_	_	_		_	-			
(दर्शनी मृल्य रू.१०/ – प्रत्येकी)						l			
	9.24	3.04	9.9८	9.२६	0.63	0.9६			
मूळ: सौमिकृत:	9.24	3.04	9.9८	१.२६	0.८२	0.9६			
टिप ∙ सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲपड डिस्क्लोजर रिकायस	वंट्य) चेखाळेशन	र २०९५ च्या रि	नेगम ३३ अन्तर	। रेस्टॉक एक्सचे	जयह याटर क	रणगान आलेली			

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्वलोजर रिक्वायसेट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेजसह सादर करण्यात आलेली संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या **www.bseindia.com** वेबसाइंटवर आणि www.swarnsarita.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

स्वर्णसरिता ज्वेल्स इंडिया लिमिटेडकरिता

(पूर्वीची स्वर्णसरिता जेम्स लिमिटेड)

सन्नी एम. चोरडीया पुर्णवेळ संचालक डीआयएन:०६६६४०४१

दिनांक: १४.०२.२०२२ ठिकाण: मुंबई

राजश्री पॉलिपॅक लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: लोढा सुप्रिमस, युनिट क्र.५०३-५०४, ५वा मजला, रोड क्र.२२, क्रिशन नगर, नवीन पासपोर्ट कार्यालयजवळ, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम-४००६०४. **दूरध्वनी:**+९१-२२ २५८१८२००; **कॉर्पोरेट कार्यालय:** लोढा सुप्रिमस, युनिट क्र.५०२, ्वा मजला, रोड क्र.२२, क्रिशन नगर, नवीन पासपोर्ट कार्यालयजवळ, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम-४००६०४. **सीआयएन: U252**09MHŽ011PLC223089 वेबसाइटः www.rajshreepolypack.com

३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले ९ महिने	संपलेले ९ महिने	संपलेले वर्ष
	38.82.28	39.99.90	३१.१२.२१	३१.१२.२१	३१.१२.२०	38.82.28
	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	४८२६.५४	५०६३.९५	३१३0.३८	१४७९९.२२	८२६८.११	१३०१७.९४
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्व)	३३३.९०	३०३.१६	२९०.४४	९८७.६९	৬३८.२८	१२०४.४८
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक						
आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	३३३.९०	३०३.१६	२९०.४४	९८७.६९	७३८.२८	१२०४.४८
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर,						
अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	२५०.१२	२२५.७५	२३८.४४	৬३७.६७	५४९.६४	८७८.६३
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न	२४७.८१	२२५.३२	२३०.८८	৬३४.६८	५५५.६४	८८६.२७
समभाग भांडवल	११२३.४0	११२३.४0	११२३.४0	११२३.४०	११२३.४०	११२३.४०
इतर समभाग (पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून)	_	-	_	_	-	९७२२.१४
उत्पन्न प्रतिभाग						
मूळ व सौमिकृत	२.२१	२.०१	२.०६	६.५४	४.९५	७.८९

३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १४ फेब्रुवारी, २०२२ रोजी झालेल्या संचालव

मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. उपरोक्त निष्कर्षाचे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी मर्यादित पुनर्विलोकन केले आहे.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.nseindia.com आणि कंपनीच्य www.rajshreepolypack.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने व करित रामस्वरूप राधेश्याम थर्ड अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव

डीआयएन: ०२८३५५०

रॉयल इंडिया कॉपोरेशन लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ३४, २रा मजला, प्लॉट ४५/४७, शांती भवन, धिकभाई पारेख मार्ग, लाडवाडी, काळबादेवी, मुंबई, महाराष्ट्र—४००००२. **ई-मेल**: info@ricl.in | **वेबसाईट:** www.ricl.in ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरीता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

						(रु.लाखात
	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले	संपलेले	संपलेले
	तिमाही	मागील तिमाही	संबंधित तिमाही		मागील नऊमाही	मागील वर्ष
तपशील	३१.१२.२१	३०.०९.२१	३१.१२.२०	39.92.29	39.92.20	३१.०३.२१
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	9.66	६७.० ٩	9.39	६९.८७	८८.८२	२१६.१५
कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्व निव्वळ नफा/(तोटा)	(३२९.90)	(३१६.८५)	(300.८६)	(९६१.७१)	(८५२.२४)	(११२८.७५)
अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर करपुर्व निव्वळ नफा/(तोटा)	(३२९.90)	(३१६.८५)	(300.८६)	(९६१.७१)	(८५२.२४)	(११२८.७५)
करानंतर निव्वळ नफा/(तोटा)	(३२९.90)	(३१६.८५)	(300.८६)	(९६१.७१)	(८५२.२४)	(99.500)
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर)						
आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(३२९.90)	(३१६.८५)	(३००.८६)	(९६१.७१)	(८५२.२४)	(99.500)
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	230000000	230<00000	230000000	230000000	230000000	23000000
राखीव (मागील लेखावर्षाच्या ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	-	(३१३०.९५)	-	-	-	(२४९८.३३)
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)						
मूळ	(9.83)	(9.30)	(9.30)	(४.१७)	(३.६९)	(3.34)
सौमिकृत	(9.83)	(9.30)	(9.30)	(8.90)	(3.59)	(३.३५)

सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्यये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ डिसेंबर, २०२१ रोजी तका (कारण जाक्यानस्त जण्ड कर्याकार सक्रावस्त्र) स्कुरास २०१२ च्या गावन ३३ जपय राज्य राज्य स्वस्थात जाळा ३१ क्राक्स, २०२१ राजा संपलेत्या तिमाही व नजमाहीकरिता वित्तीय निक्ष्मींव सविस्तर नमुन्यातीक उतारा आहे जे लेखासमितीद्वारे आणि संचालक मंडळाद्वारे १४ फेब्रुवारी, २०२२ रोजी झालेत्या समेत मान्य करण्यात आले कंपनीच्या वैधानिक लेखापरिश्वकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकनावर अवलंबून आहे.

वित्तीय निष्कर्षाचे संपुर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.ricl.in वेबसाईटवर उपलब्ध आहे

मंडळाच्या आदेशान्क रॉयल इंडिया कॉपॉरेशन लिमिटेडकरित सही/ नितीन गुजराल

व्यवस्थापकीय संचालव

(डीआयएन: ०८१८४६०५)

सौमिकृत

ठिकाण: मुंबई

दिनांक: १४ फेब्रुवारी, २०२२

निओजेम इंडिया लिमिटेड

सीआयएन: एल ३६९११एमएच१९९१पीएलसी ०६३३५७ **नोंद.कार्या.:** जी/३२, जेम्स ॲण्ड ज्वेलरी कॉम्प्लेक्स ३, सिप्झ (सेझ), अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९६. **द्र.:**(०२२) २८२९११२३, ईमेल: mail@neogemindia.com, वेबसाईट: www.neogemindia.com

३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाह	ीकरीता अलेख	ापरिक्षीत विर्त्त	य निष्कर्षाचाः	अहवाल		
					(रु.लाखा	त, ईपीएस व्यतिरिक्त)
		संपलेली तिमाही		संपलेले '	१ महिने	संपलेले वर्ष
तपशिल	३१.१२.२१	३०.०९.२१	39.99.90	३१.१२.२१	३१.१२.२०	३१.०३.२१
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	-	-	-	-	-	७.५६
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(१.३९)	(५.८७)	(१८.०३)	(८.३२)	(२०.८९)	(६०.२८)
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(१.३९)	(५.८७)	(१८.०३)	(८.३२)	(२०.८९)	(६०.२८)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(१.३९)	(५.८७)	(१८.०३)	(८.३२)	(२०.८९)	(६०.२८)
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष						
नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(१.३९)	(५.८७)	(१८.०३)	(८.३२)	(२०.८९)	(६०.२८)
समभाग भांडवल (समभागाचे दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती भाग)	८१७.२०	८१७.२०	८१७.२०	८१७.२०	८१७.२०	८१७.२०
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी) (अखंडीत कार्यचलनाकरिता)						

(0.09) (0.27)

(0.22)

(0.09)

____ [']वार्षिकीकरणापुर्वी वित्तीय निष्कर्षास जोडलेले टीप पहा

टिप: (१) लेखासमितीदारे १४ फेब्रवारी. २०२२ रोजी झालेल्या समेत वरील लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष पनर्विलोकन करण्यात आले आणि १४ फेब्रवारी. २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या समेत मान क्रप्यात आले. (२) कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ सहवाचिता कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम. २०१५ च्या नियम ३ मध्ये विहित कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम. २०१५ (इंडएएस नुसार आणि भारतात सर्वसाधारणपणे स्विकृत अन्य लेखा प्रमाणानुसार सदर वित्तीय निष्कर्ष तयार केले आहेत. (३) कंपनी एकमेव व्यवसाय विभाग अर्थात जेम्स व ज्वेलरीचे उत्पादन व विक्री. (४) वित्तीय निष्कर बीएसई लिमिटेडच्या (URL: https://beta.bseindia.com/index.html) व कंपनीच्या (URL: www.neogemindia.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

(0.07)

रोनक दोशी पूर्णवेळ संचालक व सीएफअ डीआयएन:००१०२९५९

(0.90)

(0.90)

(०.२६)

(0.78)

(80.0)

निओजेम इंडिया लिमिटेडकरित

बालु फोर्ज इंडस्ट्रीज लिमिटेड

(पूर्वीची अमेझ एन्टरेक लिमिटेड) ५०६, ५वा मजला, इम्मीरीयल पॅलेस ४५, टेलिपार्क रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९. दूर.: ८६५५०७५५७८, ई-मेल:compliance@baluindustries.com, वेबसाईट:www.baluindustries.com, सीआचएन:एल२९१००एमएच१९८९पीएलसी२५५९३३

३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरीता एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

1				£.				
अ.	तपशील	३१.१२.२१	30.09.79	३१.१२.२०	३१.१२.२१	३१.१२.२०	३१.०३.२१	
क्र.			अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित		लेखापरिक्षित			
۶.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	८१४८.६१	€ઇ.0ઇ૪ઇ	४२८२.७२	२०६३४.०२	९८७६.०५	१४७३३.२९	
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक							
1	आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व#)	११२७.२७	९१३.४५	२३८.२२	२५८१.४३	432.33	९७३.९०	
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक							
1	आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व#)	११२७.२७	९१३.४५	२३८.२२	२५८१.४३	432.33	९७३.९०	
٧.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक							
ı	आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	८३०.१७	908.00	१४९.३३	१९२१.१०	३४४.৬७	७६१.८८	
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष							
l	नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	८३३.७१	७१६.८९	१४९.४३	१९३९.८२	३४४.৬७	६५९.९१	
ξ.	समभाग भांडवल	७४१६.४९	७४१६.४९	२०७७.५०	७४१६.४९	२०७७.५०	६८६१.५०	
6 .	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित							
l	ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे						६५९.६६	
८.	उत्पन्न प्रतिभाग (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)							
l	१. मूळ	8.82	0.84	0.२७	२.६१	0.६३	१.८५	
	२. सौमिकृत	१.00	0.८५	०.२६	2.32	0.50	१.६४	
टीप	: १. रजि.४७(१)(ब) नुसार एकमेव वित्तीय निष्कर्षावरील अतिरिक्त मार्ग	हेती:						
कार्य	चिलनातून एकूण उत्पन्न	८१२४.१५	\$ <i>0.08</i> 0	४२८२.७२	२०६०९.५६	९८७६.०५	१४७३३.२९	
क्र	र्व कालावधीक्रीमा नित्वल नफा /(वोटा)	35 6 5E	883 XG	23/22	2583 X2	62222	6103 60	

रानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) दिप: अ. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्कायर्मेट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.baluindustries.com वेबसाईटवर आणि स्टॉक

> बालु फोर्ज इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता सही/ जसपालसिंग प्रेहलादसिंग चांडोब

> > व्यवस्थापकीय संचालव

ठिकाण: मुंबई

रक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सुमुका ॲग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड (पुर्वीची सुपर्व पेपर्स लिमिटेड)

नोंदणीकृत कार्यालय : दुकान क्र.१ व ७, तळमजला, प CIN:L74110MH1989PLC289950 ई	रम्प्रेस चंबसं, प्लाट -मेल - sumuk	: क्र.८९ए व बा, स aagro@gma	क्टिर १, एनकेजीए ail com l वेबस	सबी बर्कसमीर, क Tर्दट · www SII	दिवली (प.), मुब mukaaaro c	₹–४०००६७. nm
३१.१२.२०२१ रोजी संपत						J111
\$1.1/./0/1 (1011 (14)	ારવા તાનાણા	man sicial	माराष्ट्राता । जता	य ।गन्याया उ	તાફગા લા	रु. लाखा
तपशिल	संपलेली तिमाही		संपलेली तिमाही	the a term	संपलेले ९ महिने	रु. लाखा संपलेले व
તપાશભ	३१.१२.२०२१	३०.०९.२०२१	1 1	३१.१२.२०२१	39.97.7070	३१.०३.२०२
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित		अलेखापरिक्षितत	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षि
कार्यचलनातून एकुण उत्पन्न	on ron magni	or ron magni	on ron analytic	on tot traight	on ron might	(TOTTATA)
हार्यचलनातून महसूल	२०३७५५५	१८५१८४६	९०८३४६	५९४३८९१	२०८७२२३	१०५३४६०
इतर उत्पन्न	-	-	-	_	-	२२७८०
थेट खर्च						
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	२०३७५५५	१८५१८४६	९०८३४६	4983699	२०८७२२३	१०७६२४१
खर्च				·		
अ. वापरण्यात आलेल्या साहित्याचा खर्च	-	-	-	-	-	
ब. व्यापारातील साठ्याची खरेदी	२९२९५८	६०५६३१	-	३३६६६८९	१८३७	३ ४९४५५
क. वस्तूंच्या यादीतील बदल, चालु कार्य व व्यापारातील साठा	५८१३७७	१४३१८३	२८९६१०	-१३५३७९१	000000	७७४६१
ड. कर्मचारी लाभार्थी खर्च	£333£0	३२५१२९	१२६०००	१२८६९८९	२६००००	२५३००
. घसारा व वसुलीयोग्य खर्च	४३७७६	४३५२७	४३४२२	१३१३२७	१३३७६९	१७७५४
ь. वित्तीय खर्च	-	-	-	-	-	
ा . इतर खर्च	४३०२१०	३८४९२७	230999	१५६५२५३	9005300	१४१४७२
्कूण खर्च	१९८१६८१	१५०२३९७	६८९८०९	४९९६४६७	२१७८६८६	६११४४४
अपवादात्मक बाब व करपुर्व नफा/तोटा (३-४)	५५८७५	388888	२१८५३६	९४७४२५	(९१४६३)	४६४७९७
अपवादात्मक बाब	-	-	-	-	-	
करपुर्व नफा/तोटा (५-६)	५५८७५	388888	२१८५३६	९४७४२५	(९१४६३)	४६४७९७
कर खर्च:						
अ. चालु कर	-	-	-	-	-	५६२६७
ब. स्थगित कर	-	-	-	-	-	(२०३५३९
कालावधीकरिता नफा/तोटा (७-८)	५५८७५	388888	२१८५३६	९४७४२५	(९१४६३)	४२८८८३
इतर सर्वंकष उत्पन्न						
अ.१) बाब जे नफा किंवा तोटामध्ये तद्नुसार पुनवर्गिकृत नाही	-	-	-	-	-	
२) आयकर संबंधी बाब जे नफा किंवा तोटामध्ये तद्नुसार						
नुनवर्गिकृत नाही	-	-	-	_	-	
त.१)बाब जे नफा किंवा तोटामध्ये तद्नुसार पुनवर्गिकृत आहे	-	-	-	-	-	
२) आयकर संबंधी बाब जे नफा किंवा तोटामध्ये तद्नुसार						
नवर्गिकृत आहे	-	-	-	_	-	
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (९+१०) कालावधी					(-)	
करिता एकत्रित नफा/(तोटा) व इतर सर्वंकष उत्पन्न	५५८७५	386886	२१८५३६	९४७४२५	(९१४६३)	४२८८८३
मरणा केलेले समभाग भांडवल (द.मु.रु.१०/ - प्रती)	५४४०५००	५४४०५००	५४४०५००	५४४०५००	५४४०५००	५४४०५०
हत्पन्न प्रतिभाग (अखंडीत कार्यचलनाकरिता)					/>	
अ. मूळ	0.08	30.0€	80.0	0.86	(0.03)	وا.0
त. सौम्यिकृत ग्रे प:	0.0१	0.0६	80.0	0.86	(0.07)	افا.0

१. वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १४ फेब्रुवारी, २०२२ रोजी झालल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. २. ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी मर्यादित पुनर्विलोकन केले आहे.

वित्तीय निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ अन्वये सुधारित कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम २०१५ मध्ये विहित भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार

मागील कालावधीचे आकडे आवश्यक तेथे चाल् कालावधीसह पुर्नगठीत केले.

स्थळ : मंबर्ड

३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीदरम्यान कंपनीचे एकमेव व्यवसाय विभाग अर्थात ड्रायफूडस् उत्पदनांचे व्यापारमध्ये कार्यरत आहे.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये सुमुका ॲग्रो इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता

परेश ठक्कर व्यवस्थापकीय संचालक दिनांक: १४.०२.२०२२ डीआयएन :०७३३६३९

नमुना क्र. ७५

ठिकाण: मुंबई

दिवसांत पाठवावेत.

दिनांक:१६.०२.२०२२

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुबई विभाग मुबई सारिमरा, सारिमरा मार्ग, वरळी, मुंबई-४०००३०. चौकशीची जाहीर नोटीस

श्री प्लास्टीक्सकरित

सही/-

गिरीराज दमानी

अर्ज क्रमांकः ACC / X / 269 / 2022 सार्वजनिक न्यासाचे नावः पुस्तकांच गाव विश्वस्त संस्था ... बाबत विनोद श्रीधर तावडे ... अर्जदार

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यावर चौकशी करणार आहेतः-

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय

अ) जगम मिळकत (वर्णन) : रोख रुपये १०००/-

(अक्षरी रूपये एक हजार फक्त) ब) स्थावर मिळकत (वर्णन) : काही नाही

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयार्च असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक १४/०२/२०२२ रोजी दिली.



अधीक्षक (न्याय शाखा), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्याल बृहन्मुबई विभाग, मुबई



१४ फेब्रुवारी, २०२२